

राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणासाठी  
आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: सनिप्रा-२०१५/प्र.क्र. २१५/१३-स  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: ०२ मार्च, २०१६.

**वाचा :**

- १) सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. रासनिप्रा/आह. व संवि अधिकार प्रदान/२०१५/३८३५, दिनांक १५ एप्रिल, २०१५.
- २) शासन निर्णय क्रमांक: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक : सीएसएल-२०१४/प्र.क्र. ७९/१३-स, दिनांक ०६ ऑगस्ट, २०१४.
- ३) शासन निर्णय क्रमांक: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्रमांक : सीएसएल-२०१४/प्र.क्र. ८७/१३-स, दिनांक ०५ मार्च, २०१५.

**प्रस्तावना :**

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी व त्यावर देखरेख / नियंत्रण ठेवण्यासाठी दिनांक ३०/०३/२०१३ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण गठीत करण्यात आले आहे. तसेच वाचा येथील क्र. २ येथील शासन निर्णयान्वये सहाय्यक सहकारी निवडणुक अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु दिनांक ३१/१०/२०१३ च्या शासन निर्णयान्वये राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणासाठी निर्माण केलेल्या पदांपैकी संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये काही पदे अवनत करून सदर पदांचे पदनाम बदलण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सहकार निवडणुक अधिकारी यांच्या पदनामात व वेतनश्रेणीत बदल करून सुधारीत पदनाम सह सहकारी निवडणुक आयुक्त असे ठेवण्यात येवून त्या पदाची वेतनश्रेणी रु. १५६००-३९०००+ग्रेड वेतन रु. ७६००/- ऐवजी रु. १५६००-३९०००+ग्रेड वेतन रु. ६६००/-असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, पुणे यांनी वाचा येथील क्र. १ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने " सह सहकारी निवडणुक आयुक्त " यांना " आहरण व संवितरण अधिकारी " नव्याने घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, पुणे यांनी वाचा येथील क्र. १ अन्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, पुणे यांच्या आस्थापनेवरील " सह सहकारी निवडणुक आयुक्त " यांना याद्वारे " आहरण व संवितरण अधिकारी " म्हणून मान्यता देण्यात येत आहे.

वरील नमूद पदनामाच्या अधिका-यांनी शासनाच्या वेळोवेळीच्या सुचना, परिपत्रके, शासन निर्णय, वित्तीय नियम, कोषागार नियम, लेखा संहिता इ. मधील तरतूदीनुसार त्यांच्या पदाच्या कर्तव्यासह " आहरण व संवितरण अधिकारी " म्हणून असलेली कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडाव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०३०२१२१८५९२५०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अनिल जयराम चौधरी )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
३. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, जूनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, ५ बी.जे. रोड, पुणे.
७. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. सह सहकारी निवडणूक आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. जिल्हा कोषागार अधिकारी,(सर्व)
१०. वित्त विभाग (अर्थसंकल्प-१३/व्यय-२) मंत्रालय, मुंबई ३२
११. प्रधान सचिव (सहकार) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१२. सर्व सह / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती.